

प्रशासकीय मान्यता.

अहमदनगर जिल्ह्यातील
अकोले तालुक्यातील गावांमध्ये
सभामंडप/सभागृह बांधकामास
प्रशासकीय मान्यता देण्याबाबत..

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्र. जिवाउ- २०१४/प्र.क्र.९७/ का. १७

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, विस्तार इमारत, मुंबई- ४०० ०३२

दिनांक : १२ सप्टेंबर, २०१४

प्रस्तावना :- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर, ता.अकोले, जि. अहमदनगर यांनी त्यांचे पत्र क्र. नियो-२०१४/६६४०/प्र.क्र.३०/का.१(४), दिनांक सप्टेंबर, २०१४ अन्वये खालील गावांमध्ये सभामंडप /सभागृह /संरक्षण भिंतीचे बांधकामासंदर्भात कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर, जिल्हा अहमदनगर यांचेकडून सादर केलेली अंदाजपत्रके प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्याकरिता शासनास सादर केली आहेत.

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय रक्कम (रुपये)
१	मौजे समशेरपूर, ता.अकोले येथे सभामंडपाचे बांधकाम करणे.	रु.२४,९९,७४२/-
२	मौजे आंभोळ, ता.अकोले येथे सभामंडप व संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे.	रु.२९,९९,७४२/-
३	मौजे राजूर, ता.अकोले येथे सभागृह बांधणे	रु.२४,९९,२४१/-
४	मौजे शेन्डी, ता.अकोले येथे सभागृह बांधणे	रु.२५,००,०००/-

वरील बांधकामाच्या अंदाजपत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता घेऊन प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- खालील तक्त्यात नमूद केलेल्या गावांमध्ये सभामंडप /सभागृह /संरक्षण भिंतीचे बांधकामासाठीच्या प्रस्तावास त्यामध्ये दर्शविलेल्या अंदाजपत्रकीय रक्कमेच्या सुधारणेसह सार्वजनिक

बांधकाम विभागाने मान्यता दिलेली आहे. सदरच्या अंदाजपत्रकास खालील नमूद अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे :-

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय रक्कम (रुपये)
१	मौजे समशेरपूर, ता.अकोले येथे सभामंडपाचे बांधकाम करणे.	रु.२४,९९,७४२/-
२	मौजे आंभोळ, ता.अकोले येथे सभामंडप व संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे.	रु.२४,९९,७४२/-
३	मौजे राजूर, ता.अकोले येथे सभागृह बांधणे	रु.२४,९९,२४१/-
४	मौजे शेंन्डी, ता.अकोले येथे सभागृह बांधणे	रु.२४,९९,५६१/-
	एकूण	रु. १,०४,९८,२८६/-

- १) वरील सभामंडप/सभागृह /संरक्षण भित बांधकामास शासनाने प्रशासकीय मंजूरी दिली असली तरी अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध झाल्याशिवाय काम हाती घेण्यात येऊ नये.
- २) जागा मालकी हक्काबाबतची सर्व कागदपत्रकांची खातर जमा करूनच काम हाती घेण्यात यावे.
- ३) काम सुरु करण्यापूर्वी नमुना नकाशा, मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तु विशारदांकडून मंजूरी घेऊनच काम सुरु करावे.
- ४) ढोबळ स्वरूपात धरण्यात आलेल्या तरतुदीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक करूनच काम हाती घ्यावे.
- ५) प्रत्यक्ष काम करतेवेळी पर्यावरण विभाग शासन निर्णय क्र.इएनव्ही २०१३/ प्र.क्र.१७७/ तां.क.१, दिनांक १० जानेवारी, २०१४ मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करण्यात यावी.
- ६) सदर अंदाजपत्रके हे ढोबळ व प्रचलित दरसूचीवर आधारीत आहेत, ते दर अद्ययावत करून सक्षम प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता घेण्यात यावी तसेच सदर कामाची आर्थिक मर्यादा

ही प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या रकमेच्या मर्यादेतच ठेवण्याची दक्षता घेण्यात यावी.

७) विद्युत विषयक बाबींसाठी विद्युत विभागाच्या सक्षम प्राधिका-यांची सहमती प्राप्त करून घ्यावी.

२. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या क्र. विअप्र-१०.०८/प्रक्र ७०/२००८/ विनियम, दिनांक १५ मे, २००९ च्या वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ मधील भाग पहिला, उप विभाग-पाच, मधील अनुक्रमांक १, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमपुस्तिकेतील परिच्छेद क्रमांक १३४ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

३.. सदर शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २२२६/बां दिनांक १२/०९/२०१४ अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१४०९१६१७२९१४२८२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु. ना. शिंदे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मंत्री /मा.राज्यमंत्री आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
- २) मा. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई -३२
- ३) मा.सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२
- ४) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक बांधकाम विभाग, अहमदनगर.
- ५) अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अहमदनगर
- ६) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक

- ७) अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
- ८) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर, जि. अहमदनगर
- ९) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूर, ता.अकोले, जि.अहमदनगर
- १०) जिल्हा कोषागार अधिकारी, अहमदनगर
- ११) वित्त विभाग (विनियम), (व्यय-१४), मंत्रालय, मुंबई -३२
- १२) उप सचिव (इमा-२), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२
- १३) अवर सचिव/कक्ष अधिकारी, का-६, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२
- १४) निवड नस्ती (का.१७)